

October 15, 2020

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor

Plot No. C/1, G Block; Bandra (East)

Mumbai 400 051

NSE Scrip Code: RADIOCITY

ISIN: INE919I01024

2. **BSE Limited**

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street; Fort Mumbai 400 001

BSE Scrip Code: 540366

ISIN: INE919I01024

Dear Sirs,

<u>Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of Notice of the Meeting of the Board of Directors of Music Broadcast Limited scheduled to be held on Thursday, October 22, 2020 published in Business Standard (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) on October 15, 2020 for your reference.

Kindly take the above on record and oblige.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully

For Music Broadcast Limited

Chirag Bagadia

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a









A first: Punjab plans Bill to override new farm laws

New Delhi, 14 October

¶he Punjab government has decided to convene a special session of the state assembly on October 19 to bring in a legislation to counter the Centre's farm laws.

A decision to this effect was taken at a meeting of the state cabinet chaired by Chief Minister Amarinder Singh here. The meeting was held through a video conferencing, according to a government statement.

The Chief Minister had earlier announced that his government will fight the 'anti-federal and vicious" farm laws tooth and nail through legislative, legal and other routes.

A few days ago, the CM had said he would call a special session of the assembly to bring in necessary amendments to state laws to negate the "dangerous impact" of the central legislations, which are farmers as well as the state's tion was passed by a major- an ultimatum to the Punjab of big corporates.



Farmer organisations from Puniab on Wednesday boycotted a meeting to resolve their concerns over the new farm laws as Union minister for agriculture Narendra Singh Tomar, who had called the meet, did not turn up

agriculture and economy.

With the cabinet decihas been authorised to convene the 13th (special) ses-Sabha, as per clause (1) of Article 174 Constitution of India, the statement said.

In the last assembly sesdesigned to "ruin" the sion on August 28, a resolu-

tious farm ordinances, sion, the Punjab Governor which later took the shape of the laws.

The opposition parties sion of 15th Punjab Vidhan and protesting farmers have recently be repealed. also been demanding from of the the Congress-led state government to convene a special session of the assembly to negate the new farm laws.

ity to reject three conten- government to convene a special session of the assembly. They have been demanding that the three laws passed by Parliament

Farmers have expressed apprehension that the new laws will pave a way for the dismantling of the minimum support price system, Farmers had even given leaving them at the "mercy"

Mumbai Metro to resume service on October 19

Mumbai's sole operational metro line-Mumbai Metro One-that had gone still on March 21, will resume operations from next week, under a latest state gov-

ernment directive. The will join other cities like Maharashtra govern-11.4 km line, the only operational one in Delhi, where metro the state will be allowed Mumbai, was shut as a containment measure against Covid-19.

With this, Mumbai

Kolkata, Hyderabad and ment said metro rail in operations have already resumed.

In a new directive on Wednesday,

to operate effective October 15. However, executives from

firmed operations will resume from October 19. Metro operations in cities like Delhi and Hyderabad started on from September 7.

▶ FROM PAGE 1

Infy outshines...

The revenue at ₹24,570 crore grew 8.6 per cent year-on-year (YoY) and 3.8 per cent on a sequential quarter basis in reported

The profit and revenue growth figures of the Salil Parekh-led company were much higher than TCS and Wipro.

The biggest surprise for Infosvs however, came from margin gain - a healthy 260-basis points (bps) improvement over the preceding quarter and 360 bps over the corresponding period in the previous financial year at 25.4 per cent. This narrowed the margin gap with industry leader TCS whose margin at the end of Q2 stood at 26.2 per cent.

The company was candid enough to attribute much of this gain to the costcutting measures it had initiated at the beginning of the year, including deferment of salary hikes, freeze on discretionary expenses like travel and brand expenses, gain from changes in onshoreoffshore mive and use of automation and subcontracting.

The company, however, said it might not be able to sustain the margin at the same level for the full year as it was expecting some headwinds in the second half once some of the deferred cost in terms of pay hikes and promotions start getting accounted. The company revised its margin guidance for the full year, from the earlier projected 21-23 per cent to 23-24 per cent. In terms of revenue for the financial year, the company said it was expecting it to grow between 2 per cent and 3 per cent, compared to the earlier projected 0-2 per cent growth in constant currency basis.

"Infosys' FY21 guidance suggests that FY21 will be the second year in a row where it will outgrow TCS and narrow the margin gap," equity research firm Emkay Global Financial Service said in a postearnings note.

"I believe that some of the strategic Emails sent to the AG, CBDT, and finance

9 8

8

4 8 5 6 9 3

9 8 6 2 1 3 7 5 4

4 9 8 7 2 6 3 1 5

1 7 4 8 3 2 5 6 9

8 3 9 6 5 4 1 7 2

6 | 5 | 2 | 1 | 7 | 9 | 4 | 3 | 8

BS SUDOKU

4

6

2

3

SOLUTION TO #3181

improve focus on large client partnerships We are studying that verdict. Amending and deals, are resulting in where we are today," said Salil Parekh, chief executive officer and managing director, Infosys.

"In fact, our recovery is much faster than what we see in the industry as a whole. We are among the few players with YoY growth in this environment and gaining market share, compared to what the industry is seeing," he added.

In dollar terms, Infosys' revenues at \$3312 million grew 3.2 per cent YoY and 6.1 per cent sequentially. Net profit at \$655 million saw an increase of 14.7 per cent over the corresponding quarter in the previous financial year, while on a QoQ basis, growth was 17 per cent. In fact, the company reported sequential growth in all industry segments it operates in.

"Infosys reported a healthy set of Q2FY21 numbers that were above our estimates — both on the revenue and profitability front," said brokerage firm ICICI Direct Research in a post-earning note.

In terms of geographies, growth was by the Americas Furone and the rest of the world, which grew 4.7 per cent, 7.4 per cent, and 9.8 per cent, respectively on a QoQ basis. In terms of verticals, the banking, financial services and insurance saw QoQ growth of 7.8 per cent, while retail, high technology, and life science grew 10.6 per cent, 11 per cent, and 7.7 per cent, respectively.

The company's digital revenue increased 12.9 per cent QoQ and 27.5 per cent YoY, accounting for 47.3 per cent of the overall revenue. "Digital accounts for 47 per cent of our business today. But the way it is growing, we are probably going to cross the 70-per cent mark (in the coming quarters). The journey will keep continuing," added Parekh.

AG...

3182

6

3

6

9 8

5

4

Very hard:

Solution

tomorrow

HOW TO PLAY

Fill in the grid so

that every row,

every column

and every 3x3

box contains

the digits 1 to 9

investments we made, in terms of digital, ministry remained unanswered. The AG driving localisation, reskilling, and told Business Standard on phone that he would not comment on the confi-

dential cases where he was advising his client.

According to the sources, Venugopal is of the view that there is no point in dragging the matter further when it has already been "struck down" by one international forum, and also by the top Indian court. Further, it is not advisable when India is aiming to build a better place to do business and create a tax-friendly regime both for business incorporations and foreign investors, he is learnt to have said.

The matter is also being deliberated on whether or not going for an appeal would impact the other arbitration cases. The tax outgo in the Vodafone case (about ₹84 crore) is also insignificant.

The revenue department, however, is learnt to have pitched for appealing against the arbitration award. The government has three months to file an appeal.

Finance Minister Nirmala Sitharaman in an interview to Business Standard had said the government was exploring all legal remedies and a final call would be taken after considering the whether we want to challenge it. come up on October 28.

an act and making it retrospective is something that PM Modi and then finance minister (Arun Jaitley) have voiced against since 2014," she had said.

Finance ministry officials, too, have said the government was examining whether the bilateral investment treaty (BIT), signed between the Netherlands and India, had any jurisdiction over taxation matters. "We haven't taken a decision on whether we will go for an appeal or not against the Vodafone arbitration award. The government is clear that it is against the principles of retrospective taxation, but you have to examine the judgment (of the Permanent Court of Arbitration) carefully to know the matter in hand," said a senior ministry official.

Industry experts said it won't have the similar effect on other arbitration matters as there was dissimilarity in many aspects, particularly in Cairn's dispute.

In September, the arbitration court ruled that the Indian government seektive legislation was in breach of the guarantee of the fair and equitable treatment guaranteed under the bilateral investment protection pact between India and

SP Group raises...

According to sources, the SP Group alleged that the pre-qualification bid criteria were tweaked to accommodate TPL in the process. Initially, the bidding criteria only allowed firms with experience in construction of 'concrete building projects', but later experience in setting up 'steel buildings' was added to accommodate TPL, among other changes, the allegations suggested.

In response to queries, a TPL spokesperson said, "As per our understanding of the tender conditions and other provisions, we are not aware of any conflict of interest. There were no changes made to the pre-qualification criteria in the RFO document issued by the tendering entity till the submission date. TPL participated in the RFO process along with six other companies, and our qualification was found suitable based on a verification of our submission and experience. TPL has extensive experience in construction of buildings, and other complex projects".

Further, questions were raised over the thin bidding margin between TPL and L&T. While L&T submitted a bid of Rs 865 crore, TPL's was at Rs 861.9 crore-a difference of Rs 3.1 crore.

"Thin margin between bids is not unusual in competitively bid tenders, where bidders could narrowly win or lose the project," the TPL spokesperson responded.

The SP Group did not comment on the matter. When contacted, CPWD officer Ashwani Mittal—the recipient of the SP Group letters--refused to comment.

The Parliament construction project is expected to be completed by the first half of 2022-before India's 75th Independence Day. The latest controversy around the Parliament project has surfaced ahead of a crucial hearing in the Supreme Court on October 28 on the ongoing Tata-SP Group dispute. The court had restrained the SP Group from pledging its Tata Sons shares till the hearing last week of this month. With the Mistrys recently seeking an exit options. "We've not taken a call on from the Tata Group, that matter too may

TO IDBI BANK Regd. Off. IDBI Tower, WTC Complex Cuffe Parade, Mumbai - 400 005 CIN No: L65190MH2004GOI148838

IDBI Bank Ltd (the Bank) invites applications for empanelment of Resolution Agents for the period 2020-2021, for purpose of assisting the Bank for recovery of impaired loans subject to the fulfillment of essential qualifications and experience as stipulated by the Bank. For details please visit IDBI Bank website. https://www.idbibank.in.

Genus Power Infrastructures Limited Genus

(CIN: L51909UP1992PLC051997)
(Regd. Office: G-123, Sector-63, Noida-201307 (U.P.)) (Ph.: 0120-2581999)
(Corporate Office: SPL-3, RIICO Industrial Area, Sitapura, Tonk Road, Jaipur-302022) (Ph.: 0141-7102400/500, Fax: 0141-2770319

E-mail: cs@genus.in, Website: www.genuspower.com)

NOTICE

Pursuant to Regulations 29 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, October 23, 2020 at 12:30 p.m., to inter alia, consider and approve the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020. The Trading Window is closed from October 1, 2020 till 48 hours after the said financial results become generally available information. The said information may be accessed on the

become generally available information. The said information may be accessed on the

Al Engineering Services Ltd.

(A wholly owned subsidiary of Air India Ltd.)

NOTICE INVITING TENDER

Al Engineering Services Limited invites bids for following

2020) at Mumbai and Delhi

5 in Mumbai and

5 in Delhi

2-11-2020

₹.1.26 lakh

19-10-2020

BCAS clearance

For further details regarding tender documents, visit our

AIESL/Tender/2020/MPD/03 dated 30-9-2020

Provision of Manpower Services (REP /

The Tenderer must possess the relevant

tenders having duration of 2 years

website: http://www.airindia.in

Tender No.

description

Approximate

requirement

Close Date

Date of Pre-bid

EMD

meeting

Remark

Tender

Company's website i.e. www.genuspower.com and may also be acc Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com.

MUSIC BROADCAST LIMITED

Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off. Western E Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel: +91 22 66969100 Fax: +91 22 26429113 lite: <u>www.radiocity.in</u>, e-mall:investor@myradiocity CIN- L64200MH1999PLC137729



NOTICE

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of Music Broadcast Limited is scheduled to be held on October 22, 2020 inter-alia to consider and approve Unaudited September 30, 2020.

The information contained in this notice is also available on the Company's corporate website www.radiocity.in, on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

Date: October 14, 2020

Mr. Chirag Bagadia Company Secretary and Compliance Officer

AXIS BANK LIMITED

(CIN: L65110GJ1993PLC020769) Structured Assets Group, Cerporate Office, at 7th Floor, "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025.

Tel: +91 22 24252715 www.exisbank.com

REQUEST FOR PROPOSAL ("RFP") FOR SUBSTITUTION OF CONCESSIONAIRE IN AN OPERATIONAL DBFOT ROAD PROJECT IN THE STATE OF MAHARASHTRA

Axis Bank ("Lenders' Representative"), on behalf of consortium of banks and financia nstitutions ("Senior Lenders") has mandated Alvarez and Marsal India Pvt Ltd ("A&M") to act as a transaction advisor to the Senior Lenders and assist them in identifying an entity for substituting PS Toll Road Private Limited ("Existing Concessionaire") with an entity ("Nominated Company") for an operational DBFOT project of six-laning of Pune-Satara Section of NH-4 from Km 725.00 to Km 865.350 (approx. length-140.350 Km) in the state of Maharashtra ("Project").

Senior Lenders, in exercise of their rights under the substitution agreement executed among Lenders' Representative, Existing Concessionaire and the National Highway Authority of India (NHAI), have proposed to substitute the Existing Concessionaire with a suitable Nominated Company The Lenders' Representative acting (through A&M) on behalf of the consortium of Senio Lenders hereby solicits bids from prospective bidders with requisite technical and financia capacity to take over the rights and obligations of the Existing Concessionaire as a Nominated Company under the concession agreement for the residual term of the original concession is accordance with the terms and conditions specified in the bidding document(s) and the concession agreement and subject to the approval from the Senior Lenders and the NHAI.

Any interested party may write to dromos@alvarezandmarsal.com to get further details or the process. All interested parties may note that the Senior Lenders, Lenders' Representative shall have an

inconditional right: (i) to cancel or modify the process at any stage of the process (ii) to reject all or any of the bids submitted by the interested parties, without assigning any reason and without being liable to any interested party in any manner what soever. In case of any clarification, please contact the following

Contact Person	Mobile No.	Email ID
Amulya Vaddadi (DVP, Axis Bank)	+91 99200 63735	amulya.vaddadi@axisbank.com
Rohan Jhaveri (DVP, Axis Bank)	+91 99675 44770	rohan.jhaveri@axisbank.com
Amit Dhamija (Director, A&M)	+91 81307 88006	adhamija@alvarezandmarsal.com
Vinayak Sood (Sr Associate, A&M)	+91 98199 76636	vsood@alvarezandmarsal.com
Disclaimer: This advertisement wil	I not constitute and w	rill not be deemed to constitute an

ent on part of A&M, Lenders' Representative or Senior Lenders to carry out ubstitution process with a Nominated Company, A&M, Lenders' Representative and Senio Lenders at any stage reserve the right to withdraw from/suspend/annul the process or any part thereof and/or to modify the process or any part thereof. A&M, Lenders' Representative and Senior Lenders will not be liable in any manner whatsoever for any costs and expenses incurred by the interest parties/bidders in relation to this advertisement or procurement of bidding ment(s) regardless of the conduct and outcome of the bidding process

Date: 15/10/2020



Ankit Jhanjhari ompany Secretary

TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED

(Formerly Tata Sponge Iron Limited)

CIN: L27102OR1982PLC001091

Registered office: P.O. Joda, Dist. Keonjhar, Odisha-758034, India Tel: 916767278178, Fax: 916767278129 Email: investorcell@tatasteellp.com, Website: www.tatasteellp.com

Extract of Standalone Financial Results for the guarter & six months ended Sepe

etm	ber	30,	2020
			(₹ Crore

				(< Glorea)		
Particulars	Quarter ended September 30, 2020	Quarter ended June 30, 2020	Quarter ended September 30, 2019	Six months ended September 30, 2020	Six months ended September 30, 2019	year ended March 31,
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total revenue from operations	1,185.86	653.10	777.79	1,838.96	1,482.38	3,489.99
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	57.78	(130.06)	(188.68)	(72.28)	(258.54)	(369.10)
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	57.78	(130.06)	(197.08)	(72.28)	(285.96)	(530.24)
Net Profit / (Loss) for the period after tax	59.05	(131.32)	(196.89)	(72.27)	(270.83)	(516.28)
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	61.94	(133.68)	(195.58)	(71.74)	(275.82)	(523.35)
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	45.10	45.10	45.10	45.10	45.10	45.10
Reserves excluding revaluation reserves				1,899.77	2,219.86	1,971.51
Net Worth				1,944.87	2,264.96	2,016.61
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	13.09	(29.12)	(51.93)	(16.02)	(99.58)	(142.82)
Diluted earnings per share ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	13.09	(29.12)	(51.93)	(16.02)	(99.58)	(142.82)

Extract of Consolidated Financial Results for the quarter & six months ended September 30, 2020

Particulars	Quarter endedSept ember 30, 2020	Quarter ended June 30, 2020	September	September	Six months ended September 30, 2019	Financial year ended March 31, 2020	
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total revenue from operations	1185.86	653.10	777.79	1838.96	1482.38	3,489.99	
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	57.79	(130.05)	(188.67)	(72.26)	(258.52)	(369.05)	
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	57.79	(130.05)	(197.07)	(72.26)	(285.94)	(530.19)	
Net Profit / (Loss) for the period after tax	59.06	(131.31)	(196.88)	(72.25)	(270.81)	(516.23)	
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	61.95	(133.67)	(195.57)	(71.72)	(275.80)	(523.30)	
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	45.10	45.10	45.10	45.10	45.10	45.10	
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				1,899.99	2,220.04	1,971.71	
Net Worth				1,945.09	2,265.14	2,016.81	
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	13.10	(29.12)	(51.93)	(16.02)	(99.58)	(142.81)	
Diluted earnings per share ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	13.10	(29.12)	(51.93)	(16.02)	(99.58)	(142.81)	

- The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the guarter and half year ended September 30, 2020 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (https://www.tatasteellp.com/guarterly-results).
- The above results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on October 13, 2020 and approved by the Board of Directors at its meeting held on October 13, 2020.

For and on behalf of the Board of Directors Ashish Anupam Managing Director

Jamshedpur, 13 October, 2020

















जाहीर सूचना

अकोल्यात जुगार अङ्ड्यावर पोलिसांची धाड; १२ आरोपी अटकेत

रोजी पोलीस अकोला अधीक्षक विशेष यांचे पथक हे रेड करणे पेट्रोलींग करीत असतांना निंबा फाटा या ठिकाणी हजर असतांना बातमीदारने खात्री लयाक माहीती दिली कि, ग्राम आगर येथे काही ईसम हे आठवडी बाजार परीसरात वरली मटक्यावर पैश्याचे हारजीतचा खेळ खेळीत आहे.अश्या मि माहीती वरूप पथकाने येथील आठवडी बाजार येथे जुगार रेड केला असता त्या ठिकाणी १२ ईसम मिळूण आले ते सर्व वरली मक्याचे आकड्यावर पैश्याचे हारजीतचा खेळ

अकोला, दि.१४ खेळीत होते. त्यांना त्याचे सोमाजी तेलगोटे वय ४३ नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश सहदेव बोर्डे वय ३७वर्ष रा.ग्राम वैराट २) प्रमोद लक्ष्मण वासनकार वय ३५ वर्ष रा.पेठ पूरा नंदकिशोर विष्णू मेहकरे वय ४३वर्ष रा.वार्ड नं ४ आगर ४) रमेश दुर्याधन इंगळे वय ४० वर्ष रा.वार्ड न ३ आगर ४) रामेश्वर मरी बागडे वय ५३ वर्ष रा.आगर ६) भिम राव केरोजी सिरसाठ वय ७० वर्ष रा.आगर ७) संतोष महादेव पातोडे वय ३२ वर्ष रा.आगर ८) दशरथ महादेव इंगोले वय ५९ वर्ष रा.आगर ९) बाळकृष्ण समाधान सिरसाठ वय ४५ वर्ष रा.आगर १०)बशीर शहा शब्बू शहा वय ५२ वर्ष रा.आगर ११) सत्यवान

वर्ष रा.नवथळ १२)रफिक शह नबी शहा वय २१ वर्ष रा.आगर असे सांगितले पासून नगदी ९,६७०/-रू तसेच विविध कंपण्याचे एकुण 0६ मोबाईल आणि मोटर सायकली असा एकूण

१,१९,६७०/ – रूपयांचा मुद्देमाल मिळुण आल्याणे आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन उरळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद कारवाई जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला व मोनिका राऊत अपर. पोलीस अधिक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार अ.बहाकर निरिक्षक विशेष पथक अकोला पथकाने

धार्मिक र थळांसाठी भाजप अध्यात्मिक आघाडीतर्फे ठिकठिकाणी उपोषण

नाशिक,दि.१४ समाचार) (हिंदुर-थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन शिथील केले असून राज्यातील बार,हॉटेल,दारू दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे.परंतू मंदिरे,धार्मिक रथळे,धार्मिक ठिकाणे यांना उघडण्याची परवानगी दिलेली नाही यापुर्वी भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मीक आघाडीने राज्यभर धार्मिक स्थळांसमोर घंटानाद जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुध्दा सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामळे आज भाजपा अध्यात्मीक आघाडीने राज्यभर लाक्षणीक केले. आतातरी उपोषण तिघाडी राज्यातल्या मंदिरे,धार्मिक रथळे उघण्यास परवानगी दयावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे

यांनी केली. मंदिरे व धार्मिक

मनपा

होते.

एका

जाउञ्न

चोराने

पैसेही

आवारातील

पार्किंगमधून

लाख लंपास

दुचाकीसह दीड

सोलापूर, दि.१४ :

महापालिका आवारात

दुचाकी पार्क केली

होती. गाडीच्या डिक्कीत

दीड लाख रूपये ठेवले

राजू वेळेनवरू (रा.

सनतनगर, रामवाडी)

आले होते. ते बांधकाम

दीड

ठेवले

लावली होती. जन्म-

मृत्यू नोंदणी कार्यालय

येथे कामासाठी गेले.

वीस ते पंचवीस

मिनिटांत पुन्हा बाहेर

आले. तोपर्यंत दुचाकी

नव्हती. त्यात दीड

रूपये

असे तक्रारीत नमूद

केले आहे. हवालदार

पार्किंगमध्ये

यांनी सदर

दिली आहे.

हापालिकेत

नोंदणी

ठेकेदार

(১୧୬

रूपये

दुचाकी

লাख

गायकवाड

करीत आहेत.

दुचाकीच्या

(एमएच १३

पोलिसात

कामानिमित्त

कार्यालयात

येईपर्यंत

दुचाकीसह

पळवले.

बझार

फिर्याद

ते म

जन्म-

कार्यालयात

कामासाठी

आहेत.

डिकीत

सीजी

লাख

होते.

होते,

बंद असल्यामुळे शेतकर्यांरची आहेत, पर्यायाने मजुरांना विक्रेत्यांना अनंत अडचर्णीचा सामना करावा लागत आहेत. मंदिरे श्रध्देचा विषय असला तरी महाराष्ट्रात हजारो कुटुंबांचा रोजगार हा धार्मिक ठिकाणांवर अवलंबुन असतो. बार,दारू दुकाने उघडून सरकारने मोठ्या प्रम ाणावर कर वसूली सुरू केली आहे. परंतु दुसरीकडे

मंदिरे, धार्मिक स्थळे बंद ठेवून सरकारने राज्यातल्या हजारो गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना देशोधडीला लावले आहे. भाजप या विषयाचा तिव्र निषेध करत असून महाराष्ट्रातील

कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडी त्वरीत गंभीर दखल घेवून धार्मिक मंदिरे ਕ

स्थळे खुली करावी अशी फुले शेतातच मागणी पालवे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे सरकारने एकत्रीत येवून लाक्षणीक उपोषनास परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ पालवे यांनी निषेध व्यक्त केला. परिणामी ४ ते ५ भाजप पदाधिकारी व ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी लाक्षणीक एकत्र येवून उपोषण केले

PUBLIC NOTICE

ARS. HAWABI RASHID KAZI Member of the Narindra Park luplier CHS. Ltd. having address at Naya Nagar, Mira Road (E) hane and holding Flat No. 32, 3rd Floor, in the Bldg. No. 4/B of he Society died on 20/11/2019, without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or lerist, or other claims/slobjectors to the transfer the said Shares and interest of the deceased members in the capital/property of Control Control Control (Control Control and miletists of the Guessed Interluces in the Capital property of the Society Within a peniod of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of hishertheir claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the peniod prescribed above the Society shall be free to deal with Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The Claims/objections, if any received by the Society for transfer of Shares and interest of the Deceased member in the capital/property of the Society and labe dealt with the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the Society of the ne Society within a period of 14 days from the publication of the ublication of the Notice till the date of expiry of its period or and on behalf of arinder Park Jupiter CHS. Ltd.

Syed Sadiq Husain

मुंबई उपनगर अनुभागावर पश्चिम रेल्वेकडून ७०० विशेष उपनगरी सेवा

१५ ऑक्टोबर, २०२० पासून

सामाजिक अंतर राखण्यासाठी आणि प्रचंड गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे की, गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२० पासून दररोज विशेष उपनगरी सेवा ५०६ ते ७०० वाढविण्यात येतील.



सर्व प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी लोकल टेन्समधन प्रवास करते वेळेस सामाजिक अंतर राखावे तसेच मास्क लावावे. महाराष्ट्र शासनाद्वारे सुचित फक्त आवश्यक सेवा श्रेणीतील प्रवाशांनाच या विशेष टेन्समधुन प्रवासाची परवानगी

वाढविण्यात आलेल्या उपनगरी सेवांचे प्रमुख वैशिष्ट्ये

- सेवेत झालेली वाढ संख्या १९४
- अतिरिक्त १० वातानुकूलित इएमयु सेवा
- २ धिमीगती सेवा महालक्ष्मी व बोरिवली टरम्यान डाऊन दिशेने १ आणि बोरिवली व चर्चगेट दरम्यान अप दिशेने १.
- ८ जलद गती सेवा, चर्चगेट व विरार दरम्यान डाऊन दिशेने ४ आणि विरार व चर्चगेट दरम्यान अप दिशेने ४
- सकाळी गर्दीच्या वेळी सेवांची वाढ ४९ (अप + डाऊन)
- संध्याकाळी गर्दीच्या वेळी सेवांची वाढ ४९ (अप + डाऊन)

७०० उपनगरी सेवाची विभागणी				
दरम्यान सेवा	७०० सेवांचे तपशील			
	अप	डाऊन	एकूण	
विरार - चर्चगेट	१४८	१४०	२८८	
विरार - बोरिवली	8	ų	9	
भाईंदर - विरार		9	9	
नालासोपारा - चर्चगेट	9	ξ	१५	
चर्चगेट - भाईंदर		9	9	
वसई रोड - चर्चगेट	3	१	γ	
वसई रोड – बोरिवली	?		2	
महालक्ष्मी - बोरिवली		b	G	
वांद्रे - बोरिवली		۷	۷	
चर्चगेट - वांद्रे		۷	۷	
बोरिवली - चर्चगेट	१५८	१४७	३०५	
डहाणूरोड - चर्चगेट	8	Х	۷	
डहाणूरोड - बोरिवली	१	१	7	
डहाणूरोड - विरार	१३	१३	२६	



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in भेट द्या 🚹 facebook.com/WesternRly भेट द्या 🗾 twitter.com/WesternRly

३६०



Sumathi Parmeshwar Poojary Flat No 204, B-wing, 2nd Flr, Suryodaya SRA CHS Ltd, Yeshwant Nagar, Rajendra Kamble Marg, Vakola Santacruz East, Mumbai 400055, Sumathi Parmeshwar Poojary Date Of Death 26/12/2017. Society Address Same As Above If Any Nominee Is There So Contact On Above Address With The Id Proof Within 15 Days

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. निळकंठ को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे रु.५० - चे ५ शेअर्सबाबत भागप्रमाणपत्र क्र.२६ हरवले आहे आणि निळकंठ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. ६२. वरळी हिल इस्टेट वरळी हिल रोड, मुंबई-४०००१८ यांच्याकडे याबाबत दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. जर कोणास दुय्यम् भागप्रमाणपत्र वितरणाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन १ दिवसांत कळवावे. सदर भागप्रमाणपत्र फ्लॅट समो कर्ज घेण्याकरिता तारण ठेवण्यात आलेले नाही दिनांक: १५.१०.२०२०

TENDER NOTICE

Desktop Computer and Photo Copy Machine. Please send the offer within 10 days from date of advertisement to The Principal. Aniuman Shan-E-Islam Urdu High School, Near Husainia Masjid, Durga Mandir Road, Khairani Road, Powai, Mumbai, Maharashtra 400072 Place: Mumbai

Date: 15.10.2020

जाहीर नोटीस

मी नूरसबा मोहम्मद अय्युब क्रेरशी. जाहीर करीत आहे की, माझा पती मोहम्मद अय्युब अब्दल कैय्युम क्रेशी, यांचा दिनांक 14.06.2018 रोजी मयत झाले, त्यांच्या नावे रिक्षा क्रमांक MH02-CT-8698, परमिट क्रमांक 54976/W आहे. जर कोणास हरकत असेल तर 15 दिवसाचे आत आरटीओ अंधेरी येथे संपर्क करावा.

BLUE CIRCLE SERVICES LIMITED CIN:L74140MH1983PLC029378 egd. Office: Unit No. 324, 3rd Floor, ing No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West) Mumbai - 400 053

NOTICE

Tursuant to Regulation 29 read with Regulation 47 of EBI LODR Regulations, 2015, NOTICE is hereby given at the meeting of Board of Directors of the Company nat the meeting or board or Directors or the Comp. will be held on **Wednesday, 12th day of Novem 2020** to consider, approve and to take on record, in alia, the Un-audited Financial Results for 2nd qua ided on 30th September 2020 his intimation is also available on the website of the

ompany www.bluecirclerservices.com and on the ebsite of Stock Exchange where the shares of the ompany are listed viz. www.bseindia.com By Order of the Board For Blue Circle Services Limited

Anil Kumar Purohit

Managing Director (DIN 00082942) Date: 14-Oct-2020 जाहीर सूचना

तमाम लोकांना या नोटीसीद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल हे कुळगांव—बदलापूर् (पूर्व), ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील "सन्राईज पुर्वा, ता. जबरनाब, जि. ठांग पंचारा समराङ्गा कॉम्प्लेक्स, बिल्डींग नं. ४ को. ऑप. हौसिंग प्रोसायटी लि. मधील तिसऱ्या मजल्यावरील पदनिका क 13 ही मिलकत के अशोक ए ोब्बूर यांचे वारस श्रीमती. शशीकला अशो गेब्बूर व इतर 2 यांचेकडून कायम खरेदी करत

शशीकला अशोक गोब्बूर यांनी असे

कळविले आहे की, मे सनराईज कन्स्ट्रक्शन कं. व श्री. अशोक एस्. गोब्बूर यांचे दरम्यान झालेला देनांक 12/02/2002 रोज़ीचा कराराचे दुरयम नेबंधक, उल्हासनगर—2 यांचे कडेस नोंदविलेला दस्तऐवजाची नोंदणी पावती हरवली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर सदनिका बाबत गरसाहक्क. विक्री. अदलाबदल. हक्कसोड गडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, लेसपेन्डेन्स, तारण, अधिभार, बक्षीस किंवा अन्य ातसपरूप्त्यः, तारप्त्यः, आधारा, द्वारा किया अन्य इत्तर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशानापासून 14 दिवसांत खाली स्वाबरीकर्ताकडे सर्व पृष्टयर्थ दस्तावेजांसह कळवावे, त्या प्रमाणे न केल्यास सदर मिळकतीवर नेणचाही कसल्याही प्रकारचा हक्क हितसंब नाही अगर असल्यास त्याने सोडुन दिले आहे असे समजुन माझे अशिल मिळकृत खरेदीचा व्यवहार

अंड. प्रदीप जी. शेट्टी 4, वैशाली सिनेमा कंपाऊंड, बदलापुर (प.), जिल्हा ठाणे - 421503 दिनांक : 15.10.2020

पुरा करतील, हे सर्वांस कळावे.

PUBLIC NOTICE My Clients MR. NIMESH MANSUKHLAL DIYORA residing at A-5, 1st Floor, Chandanbala Apartment, Murar Road, Mulund West, Mumbai- 400080, Mr Nimesh Mansukhlal Diyora and Mr. Mansukhal Jasraj Diyora are joint owners of Office No. A-608, on 6th Floor, Building Known as Takshashila Commercial Center Premises Co-op. Society Limited situated as RHB Road, Mulund West, Mumbai - 400080. Mr Mansukhlal Jasraj Diyora died on 04/02/2019. Only legal heirs after the death of Mr. Mansukhlal Jasraj Divora, his Wife Smt. Kalavat Mansukhlal Diyora, daughter Miss Juile Mansukhlal Diyra and his sor and my client Mr. Nimesh Mansukhlal Diyora are only 3 lega heirs behind Late Mr. Mansukhlal Jasrai Divora, I hereby invite any person having any such claims of objections in the said property and anyone of their required to submit their claim or objections with respect to said property. The Lega heir or other claimants. /objector or objectors to transfer the said 50% ownership rights and interest of deceased member late Mr Mansukhlal Jasraj Diyora the capital/property in favour of my client within a period of 15 (Fifteer Days) from the publication of this notice. Any such claim brought in, after the expiry of the notice period shall to be considered as waived. Sd/-

Advocate Kanchan P. Nalawade A/101. Pariwar CHS Ltd... Kanjurmarg (E), Mumbai - 400042 Place : Mumbai, Dtd :14/10/2020

PUBLIC NOTICE NOTICE hereby given that, a Flat bearing Flat No.904, on the 9th Floor, Society know

Agarwal Hamlet Tower Building No. 1, 2 & 3 CHS situated at Kashi, Near Green Village Complex, Mashacha Pada Road Kashimira Mira Road (Fast) Dist Than 401107 admeasuring 425 Sq. Ft [Equivaler 39.49 Sq. Mtrs] Carpet Area owned b Mrs. Chhanda Mohanlal Ghosh, the sai owner has sold the said flat to VIDY KUMARI SINGH under Agreement for sa dated 18/09/2020 duly registered with Sub Registrar Thane4 vide Reg. No. TNN-4686 2020 dated 18/09/2020 and Receip lo.5698. The said owner has no legal hei r Offspring, her husband Mohanlal Ghos was died on 31/12/2018 and the said flat i ree and marketable. Whosever having ar biections or claims, should contact socie or undersigned within 14 days from thi ublication in writing and thereafter ne laims and objections is entertained vhatsoever manner and considered that the

said flat is free and marketable Sd/- Mr. H.K. Someshwa Advocate, High Court, Bombay C-43/ 304/ Sector-2/ Shantinagar Mira Road (E) Dist. Thane 401 107 Mobile No. 981940926 Place: Mira Road (E) Date: 15/10/202

जाहीर सूचना

आमचे अशील **नोवोनील भट्टाचार्य व गित वालानी** यांनी आमच्या निदर्शनास असे आणुन दिले आहे की, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, गाव मजास, जेव्हीएलआर, मजास आगारा समोर अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६० म्हणून ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र.एफ-२४०६ संदर्भात त्यांच्या नावे देण्यात आलेले अनुक्रमांक एफ-१८१ ते एफ–१९० धारक १० (दहा) सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.एफ-०१५ हरवले/गहाळ झाले आहे. त्यांनी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तिस वरीलबाबत कोणत्यार्ह स्वरुपाचा आक्षेप. दावा किंवा मागणी इत्यार्द असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकः आवश्यक पराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचन प्रकाशनापासून १४ दिवसांत संपर्क कराव अन्यथा माझी विनंती/सल्ल्यान्सा नोसायटीकडून सदस्यांना दुय्यम भागप्रमाणपः वितरीत केले जातील

दी लिगल सोल्युशन्स+करित सही/ श्रीमती हेतल आर. चोथार्न डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ दिनांक:१४.१०.२०२० ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of MR. PETER FRANCIS FURTADO AND MRS. MARIA RITA FERNANDES (Daughter, Nomine and Legal Heir of Mrs. Philomen Furtado), that the property as more particularly described in the SCHEDULE hereunder which is held by them and that they are intending to sell the said scheduled property. Therefore, any person(s) having any claim in respect of the said schedule property or part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gif naintenance, inheritance, possessio lease, tenancy, sub-tenancy, lien, license hypothecation, transfer of title, or beneficial nterest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement disposition or under any decree, order award or otherwise claiming, howsoever, are nereby requested to make the same known i writing together with supporting documents the undersigned at their office at 37/38, Floor, Landmark Tower, Link Road lithchowki, Malad (West), Mumbai- 40 **064**, within a period of 14 days (both day inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be

SCHEDULE

Flat No. 503, "E" wing, 5th Floor, admeasuring 580 Sq. Ets. Built-up area in the building nown as Atlanta Co-operative Housing Society Ltd, Eevershine Nagar, Malad West), Mumbai – 400 064, situate on C. T. S. No. 307/19, Village Valanai, Taluka Borivili Mumbai Suburban District.

Nishant Rana Advocate High Court Dated: 15.10.2020

फिरचर केमिक लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९३पीएलसी२८८३७१ नोंद.कार्या.: १०४, १ला मजला, रघुलीला मेघा मॉल . पोईसर आगाराच्या मागे, कांदिवली (पश्चिम),

मुंबई-४०००६७. दूर.:८६५५५५०२०९ ई-मेल: fischerchemicltd@gmail.com वेबसाईट: www.fischerchemic.com बोर्ड मिटींगची सुचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

. क्रायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स)च्या नेयम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार सूचना देण्यात येत आहे की. 30 सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष सिच मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे ान्यता देणे याकरीता **मंगळवार. २० ऑक्टोबर. २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. ो सूचना कंपनीच्या www.fischerchemic.com पंकेतस्थळावर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com या संकेतस्थळावर देखील

गपढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या सहवाचिता कंपनीच्या आतील व्यापारावरील ांकेतकानुसार आणि कंपनीच्या अंतर्गत व्यापार नियमन वियंत्रण आणि अहवाल याबाबत कंपनी समभाग व्यवहाराच प्रापार खिडकी पदसिद्ध (विशिष्ट) कर्मचारी व इतर व्यक्ती . च्याकरिता १ ऑक्टोबर, २०२० पासून ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

फिरुचर केमिक लिमिटेडकरित सही / - वेदांत भट्ट ठिकाण : मंबर्ड कंपनी सचिव सक्षम प्राधिकारी दिनांक : १४.१०.२०२०

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients Mrs Bhanumati Indravadan Shah & Mr. lehul Indravadan Shah, owners of Flat No. 10, Har Siddhi Sadan CHSL, Kasturb Cross Road No. 2. Borivali- E. Mumb 400066, have lost original Agreeme ated 22.03.2000 entered in to betwe Mr. Prabhudas Jivraj Parmar and Bhanumati Indravadan Shah & 2. Mehu ndravadan Shah along with shar ertificate.

My clients reported the matter to Kasturb Marg Police Station Borivali - E, Mumb vide Complaint No. 1521/2020 dated 13.10.2020 as regard lost of the aforesaid original agreement & share certificate.

anyone finds the aforesaid origin agreement & share certificate or having laim thereon should contact th ndersigned within 15 days from the date of publication of this Notice, failing which i shall be presumed that there is no claim o any one in respect thereof and whatev देनांक: १५.१०.२०२० laim if any shall be deemed to be waived. ॲड. चिराग आर. पंड्य Sd/- Advocate Jayesh S. Sapra

Office: Room No. 10, Sai Vihar Sant Gora Kumbhar Marg, Devipada Borivali- E, Mumbai 400066 Mobile 9869042814 Place: Borivali-E, Mumbai Date: 15/10/202

पश्चिम रेल्वे

५एस रि-सर्टिफिकेशनकरिता ई-टेंडर नेविदा क्र.: एमआर/५एस/रि-सर्ट./०९/२० दि.०६.१०.२०२०. मुख्य कार्य शाळा व्यवस्थापव कॅरिएज रिपेअर वर्कशॉप. लोअर परळ. पश्चिम रेल्वे . मुंबई-४०००१३ हे खालील कामासाठी अनुभवी व ख्यात कंत्राटदारांकडून विहित नमुन्यात ई-निविदा मोहोरबंद खुल्या निविदा) मागवित आहेत. (१) <mark>ठेकाणासह कामाचे नाव:</mark> कॅरिएज रिपेअर वर्कशॉप नोअर परळ. पश्चिम रेल्वे येथील ५एम वर्क प्लेम यवस्थापन प्रणालीचे रि-सर्टिफिकेशन. (२) **कामाची** अंदाजित रक्कम: रु.०२,३६,०००/-. **(३) इरठे रक्कम:** 5.४,७००/-. **(४) ई-निविदा सादर करण्याची** व **घडण्याची तारीख व वेळ:** सादर करणे: ०७.११.२०२० तेजी १४.००वा. पर्यंत. उघडणे: ०७.११.२०२० रोजी इ.१४.३०वा. **(५) वेबसाईट तपशील:** www.ireps.gov.in

भेट द्या: 🚺 facebook.com/WesternRly

जाहीर सूचना

येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती श्यामला धनंजय नायक यांनी सोसायटीचे मयत सदस्य श्री. धनंजय नायक यांचे हिताचे हस्तांतरणासाठी आणि रेडवडस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेंडचे भागप्रमाणपत्र क्र.०७१ नुसार अनुक्रमांक ०३५१ ते ०३५५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे शेअर आणि सद सोसायटीची रेंडवूड इमारतीचे बी विंग मधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.बी/४०२, पत्ता: प्लॉट क्र.डी-३, वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० येथील फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला

आहे जर कोणा व्यक्तीस सदर श्री. धनंजय नायक यांचे हिताचे नियोजित हस्तांतरणास आणि सदर शेअर्स व सदर फ्लॅट हस्तांतरणास काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय: रेडवडस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेंडे. प्लॉट क.डी-३. वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड मुलंड (प.), मुंबई-४०००८० येथे सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे अन्यथा सदर मयत सदस्याचे हित, सदर शेअर व सदर फ्लॅट सोसायटीकडून सदर श्रीमती श्यामला धनंजय नायक यांच्या नावे हस्तांतर केले जातील. मुंबई दिनांक १५ ऑक्टोबर, २०२०

सही/ रेडवूडस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड दुकान क्र.६०३/६०४, इमारत क्र.३-११५

लॉट १४२७, साई जनक क्लासिक, देविदास लेन बोरिवली (प.), मुंबई-४००१०३. दर.:८०९७०९५६७७

मीआयएन:एल^१५४००एमएच१९८६पीएलसी२५५८०७ ई-मेल:transglobefoods@gmail.com वेबसाईट:www.transglobefoods.com बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्कायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ नियम ३३ नुसा इंडएएसनसार तयार केलेले ३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, २० ऑक्टोबर २०२० रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालव मंडळाची सभा होणार आहे.

कं पनीच्या सदर सूचना http: www.transglobefoods.com वेबसाईटवर आणि एक्सचें जच्या http:/ www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

पापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स म्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्वां नेयमन. पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे मांकेतांकानमार कंपनीची व्यापार खिड़की मर्व पटमि.ट ज्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरित ऑक्टोबर, २०२० पासून जनतेकडे निष्कर्ष घोषित केल्यानंतर ४८ तासानंतर पर्यंत बंद ठेवण्यात येईल ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेडकरिता

सही / - प्रभाकर खक दिनांक:१४.१०.२०२० **व्यवस्थापकीय संचालक** ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

डीआयएन:०६४९१६४२

मी असे नमुद करीत आहे की, माझे अशील (१) श्रीमती शितल परेश गोकलगांधी व (२) श्री. परेश कृष्णाराज गोकलगांधी, र/ठि.: फ्लॅट

क्र.५०३. बी/३. हरिओम कोहौसोलि.. विजय सेल्सजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्या वतीने आणि सूचनेअंतर्गत मी येथे नमुद करून आहेत की: मी असे नमुद करतो की, माझे अशील **(१) श्रीमती**

शितल परेश गोकलगांधी व (२) श्री. परेश **ष्णाराज गोकलगांधी** हे फ्लॅट क्र.५०३. बी , हरिओम कोहौसोलि., विजय सेल्सजवळ बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथील जागेचे . संयुक्त मालक आहेत आणि सदर फ्लॅटचे मागील ु दस्तावेज माझ्याकडून हरवले आहेत, तपशील खालीलप्रमाणे:

मी असे नमुद करतो की, इंद्रा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेत लिमिटेड, बिल्डर्स आणि श्री. अमृतलार बालकृष्णदास दमानी यांच्या दरम्यान झालेलाँ दिनांक १४.०६.१९७९ रोजीचा मुळ विक्री करानामा माझ्या अशिलाकडून हरवला/गहाळ झाला आहे.

मी असे नमुद करतो की, (१) श्री. अमृतलाल बालकृष्णदास दमानीया आणि (१) श्रीमती कैलाशबेन प्रविणचंद्र शाह, (२) श्री. आशिष प्रविणचंद्र शाह, (३) श्रीमती निता आशिष शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांक १७.०२.२००० रोजीचा मुळ विक्री करानामा माझ्या अशिलाकडून हरवला/गहाळ झाला आहे

मी असे नमुद करतो की, (१) श्रीमती कैलाशबेन प्रविणचंद्र शाह, (२) श्री. आशिष प्रविणचंद्र शाह (३) श्रीमती निता आशिष शाह आणि श्रीमर्त शिल्पा अरुण कारीया यांच्या दरम्यान झालेला दिनांव १०.१२.२००२ रोजीचा मूळ विक्री करानामा माझ्य मशिलाकडून हरवला/गहाळ झाला आहे.

मी असे नमुद करतो की, श्रीमती शिल्पा अरुण कारीया आणि (१) सुनिल अरुण नाझरे व श्रीमती हपाली सुनिल नाझरे यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८.०७.२००५ रोजीचा मळ विक्री करानामा माझ्य अशिलाकडन हरवला/गहाळ झाला आहे आणि वरील सदर दस्तावेज अत्यंत शोध घेतल्यानंतरर्ह सापडलेले नाही.

मी असे नमुद करतो की, अनुक्रमांक ५८१ ह ५८५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ३३ शेअर्सकरित मुळ भागप्रमाणपत्र आणि वरील दस्तावेज हरवले आहेत आणि सापडलेले नाही.

मी येथे नमुद आणि घोषित करीत आहे की, माई अशिलांनी बोरिवली पोलीस स्टेशन, मुंबई यांच्याद्वा वितरीत दिनांक १३.१०.२०२० रोजीचे क्र.२३५६/ २०२० धारक पोलीस तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस हरवलेले/गहाळ झालेले सदर करारनामाबाबत कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे खालील मुद केलेल्या पत्त्यावर त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठचथ इस्तावेजांसह सदर सचना तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे आक्षेप/दावा त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील किंवा जर कोणा व्यक्तीस वर नमृद दस्तावेज सापडल्यास त्यांर्न कृपया खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आणुन द्यावेत.

. ॲड. चिराग आर. पंड्या वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.७०५, बोरिवली नंदकुवर कोहौसोलि. फॅक्टरी लेन. अंबामाता मंदिराजवळ. बोरिवली (प.), मुंबई-४०००९२

PUBLIC NOTICE

on behalf of my clients are investigating he title of **Mr. Rohit Subhash Jadhav** (ntending Purchaser) in respect of their property being Flat No. 41, on 4th Floor, of the Building No. 86/B, in the society snown as "Gokuldham Brindaban Cooperative Housing Society Ltd.", situated at Structed at Brindaban Complex, Thane(West)-400 601 bearing Survey No. 56,63,64,65,66,67, 68,69, 70,70,78,79,80,81 to 83 of Village Majiwade, within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District of

he said M/s. R. M. Enterprises sold the said Flat No. 41 to Mr. Surendra Mangal 8 Smt. Kamlesh Mangal by an Agreement dated 11/03/1994 duly stamped and registered under registration No. CHA-682-1994 dated 15/03/1994. Thereafter the one of purchaser Mr. Surendra Mangal expired on 07/03/2007 leaving behind him his widow Smt. Kamlesh Mangal as his only legal heirs and representatives. The said Smt. Kamlesh Aangal is the absolute owner of the said lat. The said Smt. Kamlesh Mangal solo he said Flat to Mr. Sitaram Goval by ar Agreement for Sale dated 12/10/2017 duly registered under registration No. TNN1-13946-2017 dated 12/10/2017. The said Mr. Rohit Subhash Jadhay intend to purchase the said Flat No. 41 from the

said Mr. Sitaram Goyal. Any person having any claims or rights in respect of the said premises by way of inheritance, share, sale, license, gift, mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer, access, easement, encumbrances howsoever or otherwise and/or having possession of the aforesaid documents ind/is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 7 (Seven) days from the date of publication of this notice of his/her/their share of claim, if any, with Ill supporting documents failing which, it vill be assumed that there are no clain or issues in respect of the said premises and that the said document shall be treated as irretrievable and/or lost. Komal N. Jain Advocate (High Court)

Flat No. 201, Heaven Star, Beside Jhanvi Nursing Home Private Limited, Turel Pakhadi Road, Malad (West), 400064

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. मंगेश नटराजन आणि श्रीमती सरोज मंगेश हे फ्लॅट क्र.१०१, तळमजला, इमारत क्र.बी-८, साकेत कोहौसोलि., माजिवडे ठाणे (प.) या जागेचे मालक आहेत त्यांच्याकडून **वेसकॉन प्रॉपर्टीज प्रा.लि**. विकासक आणि श्रीमती प्रज्ञा सुरेश **मेहता, खरेदीदार** यांच्या दरम्यान झालेला दिनांक २७.०३.१९९९ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच मळ नोंद पावती आणि श्रीमती प्रज्ञा सुरेश मेहता, विक्रेता आणि श्री. मंगेश नटराजन व श्रीमती सरोज मंगेश खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक १७.०२.२००० रोजीच्या विक्री करारनामाची मुळ नोंद पावती हरवले/गहाळ झाले आहे आणि म्हणून त्यांनी राबोडी पोलीस ठाणे ठाणे येथे तक्रार नोंद क्र.७९६/२०२० केली आहे आणि ११.१०.२०२० रोजी प्रमाणपत्र

प्राप्त केले आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्था यांना सदर फ्लॅट आणि/किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वारसाहक्क, विक्री, तारण, अधिभार भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रका कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात-दुकान क्र.१ समीर टॉवर, राम मारुती क्रॉस रोड, लेन क्र.२, बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील पुढील प्रक्रिया करतील आणि दावा, काही असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही

> सही/ सिद्धेश एच. राऊल वकील. उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

It is notified that the following two were served proper and timely one month termination notices by phone and were given ample warning to improve work for a few months prior. As improvement did not materialize, the notice was given verbally for which proof can be offered.Mr. Abhinav Singh was given 30 days prior notice on 03-Feb-2020 with the offer of severance package of 45 days salary, subject to return of laptop . He is instructed to contact Mr.Kamal Goyal for further assistance.Mr. Julesh Mehta was given 30 days prior notice on 05-June-2020 and his all dues are cleared with mutual understanding.

Kamal Kumar Goyal

09, Vasant Nivas, Morvi Lane, Chowpatty, Mumbai-400007.

सूचना

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५वा मजला, आर.एन.ए. कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कला नगर, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. ct.:+ < ? - ? ? - E E < E < ? 0.0. फॅक्स: + < ? - ? ? - ? E X ? < ? ? 3. वेबसाईट:www.radiocity.in, ई-मेल:investor@myradiocity.com सीआयएन: एल६४२००एमएच१९९९पीएलसी१३७७२९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ प्तहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्य तेमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित २२ ऑक्टोबर, २०२० रोजी म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सूचना कंपनीच्या कॉर्पोरेट www.radiocity.in वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com व बीएसई लिमिटेडच्य

> म्यझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडकरित सही/

दिनांक : १४ ऑक्टोबर, २०२० ठिकाण : मुंबई

TATA

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

श्री. चिराग बगाडीय कंपनी सचिव व सक्षम अधिकारी टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

गीकृत कार्यालयः ११वा मजला . टॉवर ए. पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३. सीआयएन: यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

ताबा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी आहे. आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदारांना सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसाच्या आ सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नम केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान** <mark>लिमिटेड</mark> यांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज, शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८ , त्या तरतदीनसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

	कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/	मागणी सूचनेनुसार	ताबा
	क्रमांक	कायदेशीर वारसदाराचे नाव	रक्रम	दिनांक
I	९९८९१६३	श्री. एलवीस जो मोराईस (कर्जदार)	१५.०१.२०२० रोजी	१२.१०.२०२०
		श्रीमती जेनेतित फान्मिस पिटर्स (सह-कर्जतार)	E / /6 30X/-	

प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ:</mark> बिगरशेत जमीन क्षेत्रफळ ०४ हेक्टर-६४.५ एकर, गाव आंबी तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे एक्झर्बीया आंबी म्हणून ज्ञात प्रकल्पाचे मान्य लेआउटनुसार, आंबी, तालुका मावळ, तत्हा पुणे येथील जमिनीचे सर्व भाग व खंड. **अनुसूची ब:** निवासी फ्लॅट क्षेत्रफळ १९.३२ चौ.मी. (तत्सम २०८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, क्र.२०५, २रा मजला, एक्झर्बीया आंबी म्हणून ज्ञात सदर संकुलाची ए-४ इमारत, वरील प्रथम अनुसुचीमध् सविस्तरपणे नमुद केलेल्या जमिनीवर बांधकाम सुरू असलेली इमारत.

दिनांक: १५.१०.२०२० ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र

यूनियन बैंक 🕜 Union Bank

3/10/17 Andhra Corporation ३४९, बिझनेस पॉईंट, पश्चिम दुनगती महामार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. दूर.:+९१-२२-२६८४४००५५, २६८३९२५८. ई-मेल: cbsandherieast@unionbankofindia.com

अनुसुची ६ (नियम-८(१)) सांकेतिक ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ (कायदा ३/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, अंधेरी पुर्व शाखेचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०९.०८.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/जामिनदार <mark>मे. टु स्टेप हॉस्पिट्यॅलीटी सर्विसेस प्रा.लि</mark>. यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.४**१.७५,२३४.६५ (रुपये एकेचाळी**स **लाख पंच्याहत्तर हजार दोनशे चौतीस आणि पैसे पासष्ट फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार तसेच जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदरे अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत

खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ०९ ऑक्टोबर, २०२०** रोजी घेतलेला आहे विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसः कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक** ऑफ इंडिया, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ यांच्याकडे रु.४१,७५,२३४.६५ (रुपये एकेचाळीस **लाख पंच्याहत्तर हजार दोनशे चौतीस आणि पैसे पासष्ट फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी

स्थावर मालमत्तेचे वर्णन

खालील समाविष्ट मालमत्तेचे सर्व भाग व खंड:

श्री. संदीप विपीनचंद्र मनियार व श्रीमती पुष्पलता संदीप मनियार यांच्या नावे असलेले फ्लॉट क्र.५०३, ५वा मजला, जी विंग, एकता ग्रीनविले, एक्सप्रेस इन हॉटेलच्या मागे, अमृत नगर, पाथर्डी शिवार, नाशिक.

चतुसिमा: उत्तरेस – सामायिक अंतर; दक्षिणेस - डक्ट, स्टेअरकेस व फ्लॅट क्र.जी-५०२; पुर्वेस - फ्लॅट क्र.जी-५०४; पश्चिमेस - फ्लॅट क्र.एच-५०४.

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: ०९.१०.२०२०

सही/ कपिल देव शर्मा प्राधिकत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया